

दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत -

- लक्षणिय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींना त्यांचे मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षेसाठी लेखनिक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक :- दिव्यांग २०१९/प्र.क्र.२००/ दि.क. २ दिनांक ५ ऑक्टोबर, २०२१ नुसार मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर शासन परिपत्रकाचे अवलोकन करण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवारांची असेल.
- प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी लक्षणिय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या, पात्र दिव्यांग उमेदवारांना, लेखनिकाची मदत आणि / अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्यास संबंधीत उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापासून ७ (सात) दिवसांच्या आत दिनांक ०५/१०/२०२१ रोजीचे शासन परिपत्रकालगतचे **Appendix I** नमुन्यातील प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यामध्ये ज्या विभागाकरीता अर्ज सादर केला आहे त्या विभागाच्या प्रादेशिक निवड मंडळाच्या सदस्य सचिवांकडे लेखी विनंती करुन पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज सादर करताना ज्यांनी लेखनिकाची आवश्यकता आहे असा विकल्प निवडला आहे, केवळ अशा उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. ऑनलाईन अर्ज सादर करताना मागणी केली नसल्यास तसेच विहित पद्धतीने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय असणार नाही.
- परीक्षेकरीता लेखनिकाची मदत आणि / अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
- ज्या उमेदवारांनी लेखनिकासाठी मागणी केली आहे व त्यांना लेखनिकाच्या मदतीकरीता पात्र ठरविले आहे अशा उमेदवारांना विभागामार्फत लेखनिक उपलब्ध करुन देण्याविषयी नियोजन करण्यात आले आहे.
- दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेली असली तरी, अशा उमेदवारांची नियुक्ती ही संबंधीत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे देण्यात येईल.

सरळसेवा भरती २०२१
दिव्यांग उमेदवार लेखनिक आणि / अथवा अनुग्रह कालावधीबाबत
विनंती अर्ज

दिनांक - / /२०२

प्रति,

सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,
संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख,
_____ प्रदेश, _____.

विषय - लक्षणीय दिव्यांग व्यक्तीकरीता लेखनिक आणि / अथवा अनुग्रह
कालावधी मंजूर होणेबाबत.

अर्जदार - श्री./श्रीमती/कु. _____
DLR Registration ID - DLR210_____.

वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करण्यात येतो की, मी भूमि अभिलेख विभागाचे सरळसेवा भरती २०२१ मधील भूकरमापक तथा लिपीक या करीता विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. सदर पदभरती कामी होणाऱ्या लेखी परीक्षेवेळी मला लेखनिक आणि / अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता आहे. त्याबाबत सक्षम वैद्यकीय मंडळाने दिलेले सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडील दिनांक ०५/१०/२०२१ रोजीचे परिपत्रकातील Appendix-I नुसार वैद्यकीय प्रमाणपत्र यासोबत सादर केले आहे.

तरी मला सदर परीक्षेवेळी लेखनिक आणि / अथवा अनुग्रह कालावधी मंजूर होण्यास विनंती आहे.

आपला / आपली

(नाव-)

अर्ज पाठविण्याचा पत्ता -

- १) पुणे विभाग - उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे
१ ला मजला, नविन प्रशासकीय इमारत,
विधानभवनासमोर, पुणे - ४११ ००१.
ई-मेल - ddldrddlrpune@gmail.com
- २) कोकण (मुंबई) विभाग - उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई,
डी.डी. बिल्डींग, १ ला मजला, जुने जकात घर,
शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१
ई-मेल - ddlrmbai@gmail.com
- ३) नाशिक विभाग - उपसंचालक भूमि अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक,
जुने सि.बी.एस. जवळ, शरणपुर रोड,
नाशिक - ४२२ ००२
ई-मेल - ddlr_nashik@yahoo.com
- ४) औरंगाबाद विभाग - उपसंचालक भूमि अभिलेख, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद,
दमडी महल, पंचायत समितीच्या बाजूला,
औरंगाबाद - ४३१ ००१
ई-मेल - ddlrabd@gmail.com
- ५) अमरावती विभाग - उपसंचालक भूमि अभिलेख, अमरावती प्रदेश, अमरावती,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, कॅम्प,
अमरावती - ४४४ ६०२
ई-मेल - ddlramraavati@gmail.com
- ६) नागपुर विभाग - उपसंचालक भूमि अभिलेख, नागपुर प्रदेश, नागपुर,
जुने सचिवालय इमारत, खोली क्र. १७, २८,
सिव्हील लाईन्स, नागपुर- ४४० ००१
ई-मेल - osddlr.nagpur-mah@gov.in